

प्रती,
जन माहिती अधिकारी,
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय

दहा रुपयांचा
कोर्ट फी स्टॅप

विषय: माहितीचा अधिकार कायदा २००५च्या कलम ६ प्रमाणे माहितीसाठी अर्ज

महोदय/ महोदया,

मी, _____, भारताचा नागरिक या नात्याने आपणाकडे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहितीसाठी अर्ज करतो आहे. माझी माहिती खालीलप्रमाणे:

संपूर्ण नाव	
संपूर्ण पत्ता	
दूरध्वनी (सकाळी १० ते संध्याकाळी ६)	
मागील निवडणुकीतील तपशील	
मतदान केंद्र	
भाग क्रमांक	
यादी क्रमांक	
मतदार क्रमांक	
मतदान केले होते का?	

आवश्यक माहितीचा तपशील

1. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यासाठी जन प्रतिनिधित्व कायद्याने विहित केलेली प्रक्रिया, तसेच आपल्या कार्यालयाकडे या संबंधी उपलब्ध शासन निर्णय, शासन आदेश, परिपत्रके, मार्गदर्शक तत्वे, वगैरे कागदपत्रे व माहितीच्या प्रमाणित सत्यप्रती.
2. माझे नाव आपण मतदार यादीतून वगळले आहे का?
3. माझे नाव वगळण्यासाठी आपल्याला माझ्याकडून अर्ज मिळाला होता का? असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत
4. माझे नाव मतदार यादीत ठेवण्यास कोणी हरकत घेतली होती का? असल्यास हरकत पत्राची प्रमाणित सत्यप्रत
5. मी दिलेला पत्ता योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपले प्रतिनिधी माझ्या पत्त्यावर आले होते का? आले असल्यास त्या भेटीचा दिनांक व त्यांनी त्यासंबंधी दिलेल्या अहवालाची प्रमाणित सत्यप्रत.
6. माझ्या पत्त्यावर मी सापडत नसल्यास त्या संबंधी पंचनामा केला असेल तर अशा पंचनाम्याची प्रमाणित सत्यप्रत.

7. माझे नाव वगळण्याची प्रक्रिया चालू करताना मला सुनावणीची नोटीस दिली असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत तसेच त्याचा जावक क्रमांक, जावक दिनांक, सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, प्राधिकृत अधिकाऱ्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी सही केली असल्यास त्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता.
8. सुनावणी झाली असल्यास त्याचे इतिवृत्त, उपस्थित तसेच सहभागी लोकांची नावे, सर्व संबंधितांनी लेखी किंवा तोंडी म्हणणे मांडले असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत. सुनावणी झाल्यावर संबंधित आदेश मला पाठवले असल्यास त्या पत्राची प्रमाणित सत्यप्रत तसेच त्याचा जावक क्रमांक, जावक दिनांक, सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, प्राधिकृत अधिकाऱ्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी सही केली असल्यास त्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता
9. माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१)(ग) व ४ (१)(घ) अनुसार माझे नाव वगळण्याच्या आपल्या निर्णयाची पार्श्वभूमी व कारणे आपण प्रसिद्ध केली असतील तर त्याची प्रमाणित सत्यप्रत.
10. मतदार याद्या दुरुस्त करणे, त्यातील बदल करणे, त्यासाठी नावे टाईप करणे वगैरे काम एखाद्या खाजगी संस्थेला/ कंत्राटदाराला दिले असल्यास त्यांच्याशी झालेल्या कराराची प्रमाणित सत्यप्रत
11. अशा खाजगी संस्थेच्या कामावर लक्ष ठेवणे, त्यांनी काम पूर्ण केले आहे/ बरोबर केले आहे अशी खात्री करून घेणे व त्यांचे बिल पास करणे वगैरे कामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नावे, पदनाम व कार्यालयीन पत्ते.

अर्जदार गरिबी रेषेखालील व्यक्ती आहे का
माहिती कशी हवी आहे?

हो/ नाही
प्रत्यक्ष/ पोस्टाने

(सही)
अर्जदार